

IND-RA REPORT

Only 5% mid, emerging firms avail RBI's one-time recast

PRESS TRUST OF INDIA
Mumbai, February 3

VERY FEW CORPORATES from the mid and emerging segments had opted for the Reserve Bank of India's (RBI)'s one-time debt restructuring following respite from various government schemes such as the Emergency Credit Line Guarantee Scheme (ECLGS) and a faster recovery in demand, revealed a report.

In August last year, the RBI had announced a one-time restructuring for personal and corporate borrowers affected by the pandemic-related stress.

India Ratings and Research (Ind-Ra) said only 5% of its rated 450 issuers in the mid and emerging corporates (MEC) space had availed the RBI's financial restructuring facility available till December 31, 2020.

"The lower-than-expected restructuring was on account of the various government measures and faster demand recovery in the domestic market, supported by a marginal pick-up in exports in certain sectors," Ind-Ra said in its report.

Issuers having availed restructuring are primarily rated in the 'IND BB' and below rating categories with stretched liquidity. Such



The lower-than-expected restructuring was on account of the various government measures and faster demand recovery in the domestic market

issuers belong to the industrial and discretionary segments and operate mainly in sectors such as real estate, and construction and engineering, it said.

The report said the ₹3-lakh crore ECLGS and the Covid-19 loans provided by banks offered respite to issuers with weak liquidity and increased their ability to withstand the sustained cash flow pressures caused by the pandemic-induced lockdown.

Even though not all issuers had availed the additional funding, the same has flowed down to the entities lower down the value chain. Many banks have automatically converted the interest due on the working capital loans under moratorium into term loans, thus eliminating the need for the issuers to apply for the restructuring scheme, the report said. Even the revised definition of micro, small and medium enterprises (MSMEs) has enhanced the access of

freshly included entities to funding from the financial system, it noted.

According to the agency, the sentiments of the issuers have played a role in their not availing the restructuring scheme.

"The liquidity crunch endured by the issuers in the first half of FY21, backed by the onset of a recovery in the third quarter of FY21, has led to a belief of their increased resilience towards their liabilities," Ind-Ra report said.

The opening of offices, factories, retail stores and malls, backed by festive and marriage season demand, has led to the issuers witnessing a steady recovery in their credit profiles over October-December 2020, the report said.

It said bankers have remained extremely risk-averse to extend additional lending or alter the lending terms for issuers having weak liquidity, high leverage or where the credit profile is

unlikely to improve in the near- to medium-term.

The report said the relief package offered by banks and festive demand coupled with positive sentiments will partially abate the near-term liquidity headwinds for lower-rated mid and emerging corporates.

It, however, expects funding constraints to increase for issuers having stretched liquidity and a weak credit profile over 2021-22 and 2022-23, reducing the financial flexibility for those that have not availed loan restructuring.

Of its rated MEC portfolio, 56% issuers primarily belonging to the 'IND BB' and below-rated categories depict a stretched liquidity profile. Of these, 74% belong to the discretionary and industrial segments, the agency said, adding that it would continue to monitor the credit and liquidity profile of the issuers in the MEC space and could take negative rating actions for issuers having weak liquidity or deteriorated long-term credit profile or a combination of both.

LIC IPO may hit market in Q4 of next fiscal: DEA secy

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, February 3

THE INITIAL PUBLIC offering of LIC may hit the market in the fourth quarter of the next financial year, and the government has introduced amendments to the Life Insurance Corporation Act 1956 to facilitate this, economic affairs secretary Tarun Bajaj said on Wednesday.

As many as 27 amendments have been pushed through the Finance Bill 2021 tabled by finance minister Nirmala Sitharaman on Monday along with the Budget.

"Probably in the third or fourth quarter of next financial year, depending on how soon the valuation comes," he told PTI in an interview.

On Monday, the finance minister announced that the initial public offer (IPO) of Life Insurance Corporation (LIC) will take place in the next financial year.

Currently, the government owns a 100% stake in LIC. Once listed, LIC is likely to become the country's biggest company by market capitalisation with an estimated valuation of ₹8-10 lakh crore. DIPAM has already selected actuarial firm Milliman Advisors for ascertaining the embedded value of LIC.

Home First Finance closes with 2% gain in debut trade


PRESS TRUST OF INDIA
New Delhi, February 3

SHARES OF HOME First Finance Company India closed with nearly 2% gain against its issue price of ₹518 apiece on its debut trade on Wednesday.

The stock got listed at ₹612.15, a gain of 18.17% from the issue price on the BSE. Later, it jumped 23.45% to ₹639.50 during the day. But shares gave up most of the early gains towards close of trade and finally closed at ₹527.40, a gain of 1.81%.

On the NSE, it got listed at ₹618.80, reflecting a jump of 19.45%. Later, it closed at ₹522.50, a gain of 0.86%.

The company's market valuation was at ₹4,608.78 crore on the BSE. In traded volume terms, 20.26 lakh shares were traded on the BSE and over



2.45 crore units on the NSE during the day.

The initial public offering of Home First Finance Company India was subscribed 26.66 times last month.

The price range for the ₹1,153.71-crore offer of the housing finance company was at ₹517-518 per share.

Bad bank plan sparks concern in distressed loan market

BIJOU GEORGE,
SUVAHREE GHOSH
& RAHUL SATIJA
February 3

THE BUDGET PROPOSAL to set up a bad bank to manage one of the world's largest piles of soured loans could bring unintended consequences.

One that some market participants say they will be closely watching is whether it could wind up inflating the price of distressed assets. That could happen if the creation of the bad bank reduces pressure on loan owners to price such debt at discounts attractive enough to draw other buyers, the argument goes.

There are many details about the bad bank that policymakers haven't clarified, including its ownership structure, which makes any analysis challenging. But if the firm is owned by lenders, including ones that originated soured assets bought at lower prices, that could force those banks to mark down the value of the securities they receive in exchange. Bank-

ing secretary Debasish Panda told reporters this week that banks might have to put in initial capital to start the bad bank. While the plan provides a new path to resolve soured loans, key issues including the capitalization of the bank, its ownership structure, and the limited secondary market for stressed assets still need to be addressed, said Nitesh Jain, a director at Crisil Ratings.

Any such issues with the transparency of bad loan pricing could crimp interest in distressed credit that has been growing in recent years and drawing investors from Oaktree to Apollo.

BLOOMBERG

Ujjivan SFB posts ₹279-cr loss on higher provisioning

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, February 3

UJJIVAN SMALL FINANCE Bank on Wednesday reported a net loss of ₹279 crore for the third quarter ended December 2020, mainly because of higher provisioning.

The bank had posted a net profit of ₹90 crore in the October-December quarter of 2019-20.

The total income of the bank grew by a marginal 1% to ₹789 crore in Q3 FY21, against ₹782 crore in the same period of 2019-20. Ujjivan Small Finance Bank said in a regulatory filing. Its net interest income was up at ₹432 crore, against

₹427 crore.

However, treasury income more than doubled to ₹93 crore during the quarter from ₹39 crore.

The bank said its gross non-performing assets (NPA) stood at 1% and net NPA at 0.05% by December-end 2020, compared with 0.9% and 0.4%, respectively, a year ago.

SHREE WORSTEX LIMITED				
Regd. Off: 325, III rd Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi - 110085				
M.No.: 9315202833 Email ID: shreeworstex@gmail.com, info@shreeworstex.in				
Website: www.shreeworstex.in CIN: L17111DL1982PLC013790				
Extracts of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended December 31, 2020				
(Rs. in lacs)				
Sl No.	Particulars	Quarter Ending 31/12/2020 (Unaudited)	Year to date Figures (9 months ended 01/04/2020 to 31/12/2020) (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year 31/12/2019 (Unaudited)
1.	Total income from operations	14.09	58.59	73.11
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5.13	43.43	(2.76)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5.13	43.43	(2.76)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3.80	34.70	(2.76)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(9.72)	87.27	(9.98)
6.	Equity Share Capital	314.00	314.00	314.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	64.93	64.93	60.08
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
1. Basic :		0.12	1.11	(0.09)
2. Diluted :		0.12	1.11	(0.09)
Note:				
1. The Standalone unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 02, 2021. The Standalone unaudited Financial Results for the Quarter ended 31 st December, 2020 submitted along with Limited Review Report pursuant to the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 received from the Statutory Auditors of the company.				
2. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange(s) website i.e. Metropolitan Stock Exchange of India Limited (www.mse.in), BSE Limited (www.bseindia.com) and Website of the Company i.e. (www.shreeworstex.in).				
For and on behalf of the Board of Directors For Shree Worstex Limited Sd/- Kiran Mittal (Director) DIN: 00749457				
Date: 02/02/2021 Place: New Delhi				



IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED

CIN: L74140MH2008PLC177884
Regd. Office - IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai (MH) -400013
Tel: (91-22) 4876 5600 Fax: (91-22) 4706 4646
E-mail: secretarial@iiflw.com Website: www.iiflwealth.com

Extract of Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2020

Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
	December 31, 2020 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	
Total Income from Operations	45,473.03	38,743.28	40,648.53	1,19,162.61	1,11,425.84	1,50,307.88
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	12,793.24	11,283.93	9,998.89	35,010.69	27,225.21	28,642.11
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12,793.24	11,283.93	9,998.89	35,010.69	27,225.21	28,642.11
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,648.25	8,713.45	7,415.57	26,588.84	20,412.53	20,116.39
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,741.25	8,589.23	7,567.11	26,675.74	20,648.02	20,644.58
Equity Share Capital	1,752.44	1,746.55	1,741.40	1,752.44	1,741.40	1,742.90
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						2,97,407.44
Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)						
Basic (in ₹)	11.03	9.99	8.54	30.46	23.82	23.37
Diluted (in ₹)	10.93	9.87	8.40	30.13	23.31	22.83

Notes

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on February 02, 2021.
- The above is an extract of the detailed format of Quarter and Nine months ended Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Nine months ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.iiflwealth.com.
- The Key data relating to standalone financial results of IIFL Wealth Management Limited is as under :

Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
	December 31, 2020 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	
Total Income from operations from continuing operations	4,011.06	836.40	4,502.72	8,297.80	12,346.71	21,625.87
Profit/(Loss) Before Tax from continuing operations	2,645.69	34,500.95	1,776.55	39,428.30	22,286.04	27,931.23
Profit/(Loss) After Tax from continuing operations	1,980.98	34,553.26	1,091.75	38,210.42	20,715.77	25,004.76
Profit/(Loss) Before Tax from discontinued operations	-	-	(1,924.82)	-	(8,502.76)	(8,502.76)
Profit/(Loss) After Tax from discontinued operations	-	-	(1,353.73)	-	(5,657.17)	(5,657.18)
Total Profit/(Loss) After Tax	1,980.98	34,553.26	(261.98)	38,210.42	15,058.60	19,347.58

By order of the Board
For IIFL Wealth Management Limited
sd/-
Karan Bhagat
Managing Director
DIN: 03247753

Date : February 02, 2021
Place : Mumbai

बुलेट ट्रेनसाठी ७,८९७ कोटींची तरतूद

अर्थसंकल्पात उपनगरीय रेल्वे प्रकल्पांसाठी मात्र अल्प निधी

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सात हजार ८९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या ‘एमयूटीपी’ प्रकल्पांसाठी किरकोळ तरतूद करण्यात आल्याने प्रवासी संघटनांकडून टीका होऊ लागली आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आतापर्यंत गुजरातमध्ये ९४ टक्के, तर दादरा नगर हवेलीमध्ये १०० टक्के भूसंपादन झाले आहे. महाराष्ट्रातच भूसंपादनाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. पालघरमध्ये १३ टक्के आणि ठाणे जिल्ह्यात ४४ टक्के असे सरासरी २३ टक्केच भूसंपादन झाले आहे.

ठाणे ते दिवालगतच्या म्हाताडी भागात बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी जागा देण्याचा प्रस्ताव डिसेंबर २०२० मध्ये ठाणे महानगरपालिके च्या महासभेत गुंडाळण्यात आला होता. त्यावरून वादही झाला. हा वाद सुरू असतानाच नॅशनल हायस्पीड रेल्वे



“ बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भस्मोस निधी व मुंबई महानगरातील महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांसाठी मिळालेल्या अल्प निधीचा निषेध प्रवासी संघटना करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पांठी कामे रखडली असून ती पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकल प्रवास सुकर होणार आहे. पण ते न करता अर्थसंकल्पात नवीन उपनगरीय मार्गिका, दुहेरीकरण, उन्नत मार्गांसाठी किरकोळ तरतूद करणे योग्य नाही.

- लता अरगडे, सरटिप्पणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

कोंपेरिशने वांद्रे-कु र्ला संकुलात भूमिगत स्थानक उभारणीसाठी निविदा प्रक्रि याही सुरू केे ली. शिवाय गुजरातमध्ये स्टीलचे १६ पूल, महाराष्ट्रात ११ व दादरा-नगर-हवेली येथे एक पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी यंदाच्या रेल्वे

...या प्रकल्पांसाठी निधी

ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेक्टर ते बोरिवली सहावा मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्गिका, ऐरोली ते कळवा उन्नत मार्गिका यासह अन्य काही प्रकल्पांसाठी ६५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. भूसंपादन व निधीअभावी प्रकल्पांची कामे रखडलेलीच आहेत.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर नवी यंत्रणा

चुकीच्या सिग्नलुळे दोन रेल्वेगाड्यांमध्ये टक्कर होऊन अपघात होऊ नये यासाठी मुंबई ते अहमदाबाद मार्गावर ‘रेल्वेगाडी संरक्षण यंत्रणा’ (ट्रेन प्रोटेक्शन सिस्टिम) उभारण्यात येणार आहे. यासाठीही अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. लवकरच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया काढली जाईल व त्यानंतर तीन वर्षात काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.

केवळ ६५० कोटी रुपये दिले आहेत. तेवढीच रक्कम राज्य सरकारकडून मिळणार आहेत. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे यंदा केवळ १०० कोटी रुपये अधिक दिल्याने प्रवासी संघटनांकडून टीका होत आहे.

लैंगिक अत्याचारप्रकरणी जामिनास नकार

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : १२ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचे आरोपीचे कृत्य



हे लज्जास्पद आहे. अशा प्रकरणांत कोणत्याही अटीवर जामीन दिला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारताना सुनावले.

बारामती सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यावर आरोपी विशाल पवार याने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कनिष्ठ न्यायालयाचा जामीन नाकारण्याचा निर्णय हा चुकीचा असून तो रद्द करावा आणि

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने मात्र आरोपीचे म्हणणे मान्य करण्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली.

पीडितेच्या आईने या ३१ वर्षीय आरोपीविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आरोपीने तक्रारदाराच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनामध्ये तिच्या मुलीला धमकावून तिच्यावर

ई-निविदा सूचना

साहाय्यक संचालक,
अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा, म. रा.

वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रा (पूर्व), मुंबई-५१

दू. क्र. २६५९०९९२.ई-मेल-addclmum@yahoo.co.in

अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा मुंबईसाठी सन २०२०-२१ या वित्तीय वर्षाकरिता उपकरण खरेदीव्यत. दोन लिफाफा पद्धतीनुसार (तंत्रिक व व्यापारी दरासंबंधीच्या) उत्पादक, सोल सेलिंग एजंट, अधिकृत डीलर, सप्लायर यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने दिनांक ०२.०२.२०२१ ते २२.०२.२०२१ या कालावधीत सकाळी ११.०० AM पर्यंत ई-निविदा प्रणालीद्वारे मागविण्यात आल्या आहेत.

सदर कालावधीत बिडिंग डॉक्युमेंट पाहू शकता व डाऊनलोड करू शकता.

Pre-Bid Meeting दि. ०५.०२.२०२१ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

ई-निविदा **http://mahatenders.gov.in** या वेबसाइटवर दिनांक ०२.०२.२०२१ ते २२.०२.२०२१ रोजी सकाळी ११.०० AM पर्यंत (Bid Submission) करू शकता.

दिनांक : ०२.०२.२०२१

ठिकाण : मुंबई

सही/-

साहाय्यक संचालक,

अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा,

मुंबई-५१

डीजीआयपीआर २०२०-२१/२२२३

महिला व बाल विकास विभाग - एकात्मिक बाल विकास सेवा योजना

मुंबई उपनगर जिल्हा फेर निविदा प्रसिन्धी

मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र महिला स्वयंसहायता बचट गट/महिला मंडळे/महिला संस्था यांच्याकडून मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत १७ प्रकल्पांतील अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांना नाश्ता, गरम ताजा आहार (HCM) साठी व २८ प्रकल्पांतील अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांना घरपोच आहार (THR) पुरवठा करण्यासाठी अल्प प्रतिसाद प्राप्त झालेला असल्याने प्रकल्पनिहाय अभिव्यक्ती स्वारस्य (Expression of Interest) ऑनलाइन पद्धतीने ई-निविदा मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती व तपशिलासाठी mahatender.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन त्यावर नमूद अटी व शर्तीनुसार अभिव्यक्ती स्वारस्य (Expression of Interest) निविदा ऑनलाइन पद्धतीने सादर कराव्यात. ई-निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक- २६.०२.२०२१ रोजी सायं. ६.०० वाजेपर्यंत आहे. तसेच या संदर्भातील प्रीबिड मीटिंग दिनांक- ११.०.२.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

सही/-

(अब्दुल चौधरी)

बाल विकास प्रकल्प अधिकारी तुंगामोहिली तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय आहार पुरवठा समिती

मुंबई उपनगर जिल्हा

डीजीआयपीआर/ २०२०-२१/C-२१८८

सही/-

(मिलिंद बोरीकर भा.प्र.से.)

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय आहार पुरवठा समिती

मुंबई उपनगर जिल्हा

Godrej PROPERTIES						
Godrej Properties Limited						
CIN No. L74120MH1985PLC035308						
Regd. Office: Godrej One, 5th Floor, Piroshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai 400 079, Maharashtra, India; Tel. +91 22 6169 8500; Fax: +91 22 6169 8888; Email: secretarial@godrejproperties.com; Website: www.godrejproperties.com						
Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2020						
<div></div> <div>(₹ in Crores)</div>						
Sr.	Particulars	Quarter Ended 31.12.2020	Quarter Ended 30.09.2020	Quarter Ended 31.12.2019	Nine Months ended 31.12.2020	Nine Months ended 31.12.2019
1	Revenue from operations	170.49	89.50	382.82	332.28	1,278.37
2	Profit before Tax	31.39	22.57	88.13	39.27	301.14
3	Profit after Tax	14.35	7.10	46.69	2.19	171.55
4	Profit after Tax (After Non Controlling Interest)	14.35	7.10	46.66	2.19	168.13
5	Total Comprehensive Income	14.11	6.92	46.65	1.60	171.45
6	Total Comprehensive Income (After Non Controlling Interest)	14.11	6.92	46.62	1.60	168.03
7	Paid-up Equity Share Capital (face value per share: ₹ 5)	126.04	126.04	126.01	126.04	126.01
8	Earnings Per Share (* Not Annualised)					
	(a) Basic (₹)	0.57*	0.28*	1.85*	0.09*	6.87*
	(b) Diluted (₹)	0.57*	0.28*	1.85*	0.09*	6.87*
Key numbers of Unaudited Standalone Financial Results						
<div></div> <div>(₹ in Crores)</div>						
Sr.	Particulars	Quarter Ended 31.12.2020	Quarter Ended 30.09.2020	Quarter Ended 31.12.2019	Nine Months ended 31.12.2020	Nine Months ended 31.12.2019
1	Revenue from Operations	72.83	57.48	275.25	182.58	1,304.24
2	Profit before tax	36.65	30.70	109.28	86.95	458.74
3	Profit after tax	8.36	10.92	66.15	23.35	292.58
4	Paid-up Equity Share Capital	126.04	126.04	126.01	126.04	126.01
5	Reserves (excluding Revaluation Reserve)					4,979.98
6	Net worth					5,105.99
7	Gross Debt					3,704.04
8	Net Debt Equity Ratio				0.63	0.24
9	Earning Per Equity Share (EPS) (Amount in INR)					0.25
	Basic EPS (* not annualized)	0.33*	0.43*	2.62*	0.93*	11.96*
	Diluted EPS (* not annualized)	0.33*	0.43*	2.62*	0.93*	11.95*
10	Debt Service Coverage Ratio (DSCR)				1.11	0.99
11	Interest Service Coverage Ratio (ISCR)				1.27	3.19
By Order of the Board						
For Godrej Properties Limited						
Sd/-						
Pirojsha Godrej						
Executive Chairman						
Place: Mumbai Date: February 04, 2021						
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com . The same is also available on the Company's website viz. www.godrejproperties.com						

दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : मांडलिक हाऊस, मांडलिक रोड, मुंबई ४०० ००१

सीआयएन : एल७४९९९एमएच१९०पीएससी०००१८३, इमेल : investorrelations@tajhotels.com , संकेतस्थळ :www.ihcītata.com

३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेली तिमाही आणि नऊमाहीकरिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा गोषवारा

	₹ लाखांत					
	स्वतंत्र					
तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२० (पुनर्विलोकित)	संपलेली तिमाही ३१.१२.२०१९ (पुनर्विलोकित)	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२० (पुनर्विलोकित)	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०१९ (पुनर्विलोकित)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	
प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	४०८७४	८५४७९	६६९१९	२०२५१९	२७४३४७	
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींपूर्वी)	(६२२९)	२४३२८	(४७२२४)	३१६२३	४५४१४	
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(११८५१)	२४२०८	(५८२२२)	३०९६९	४३७७४	
कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(९४८४)	१६७७७	(४७५२४)	३०९१६	४०१४१	
कालावधीसाठी एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीसाठी (कर पश्चात) अंतर्भूत केलेला नफा /(तोटा) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करपश्चात))	(२५६८)	२२७९५	(३२६८९)	३३०३६	२७७४३	
भरणा केलेले समन्याय भाग भांडवल (दर्शनी मुल्य प्रती भाग ₹ १/- प्रत्येकी)	११८९३	११८९३	११८९३	११८९३	११८९३	
अन्य समभाग					४४६४६३	
प्रति भाग कमाई (₹ मध्ये) (प्रत्येकी ₹ १ चे दर्शित मुल्य) : मूलभुत आणि सौम्यीकृत (*वार्षिकीकृत न केलेले) :	*(०.८०)	*१.४१	*(४.००)	*२.६०	३.३८	

	₹ लाखांत					
	एकत्रित					
तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२० (पुनर्विलोकित)	संपलेली तिमाही ३१.१२.२०१९ (पुनर्विलोकित)	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२० (पुनर्विलोकित)	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०१९ (पुनर्विलोकित)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	
प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	५५९८६	१३७२७२	९६०१४	३४००१६	४४६३१४	
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबींपूर्वी)	(१७६४४)	२७६२३	(८८१८१)	२९६५२	३५४५९	
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(१४८४०)	२७५०३	(७४७२१)	२९७३६	३९५५४	
कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(१३३२२)	२१३१७	(६९७९१)	२८७४५	३६३७४	
कालावधीसाठी एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीसाठी (कर पश्चात) अंतर्भूत केलेला नफा /(तोटा) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करपश्चात))	(१४९९)	३४७२५	(४९८२२)	३००२६	३५६१८	
भरणा केलेले समन्याय भाग भांडवल (दर्शनी मुल्य प्रती भाग ₹ १/- प्रत्येकी)	११८९३	११८९३	११८९३	११८९३	११८९३	
अन्य समभाग					५००२७८	
प्रति भाग कमाई (₹ मध्ये) (प्रत्येकी ₹ १ चे दर्शित मुल्य) : मूलभुत आणि सौम्यीकृत (*वार्षिकीकृत न केलेले) :	*(१.००)	*१.७१	*(५.२९)	*२.३६	२.९८	

टिपा :

१ वरील मजकूर सेबी (सूचीकरण आणि अन्य प्रकटीकरण आवश्यकता) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे फाइल केलेल्या स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर आराखड्याचा उतारा आहे. तिमाही आणि नऊमाहीकरिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण आराखडा www.bseindia.com आणि www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर तसेच www.ihcītata.com या कंपनीच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.

२ मंडळाच्या लेखापरीक्षण समितीने वरील निष्कर्षांचे पुनर्विलोकन केले आणि त्यानंतर ०३ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने ते मंजूर केले. कंपनीच्या सांविधिक लेखापरीक्षकांनी हे निष्कर्ष पुनर्विलोकित केले आहेत.

३ वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड) नियम २०१५ च्या अनुसार, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १३३ च्या अन्वये त्यानुसार जारी केलेल्या संबंधित नियमांबरोबर वाचल्या जातात आणि सामान्यतः भारतात स्वीकारलेल्या इतर लेखांकन तत्त्वांशी अनुसरून आहेत.

पुनीत छटवाल

व्यवस्थापकिय संचालक आणि सीईओ

(डीआयएन: ०७६२४६१६)

तरुणाची

आत्महत्या

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : प्रेमसंबंधांना कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे नैराश्यातून २२ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी वरळी येथे घडली. शिवशंकर यादव असे या तरुणाचे नाव आहे.

शिवशंकर याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात झारखंडमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिवशंकर काही दिवस तुरुंगात होता. जानेवारी महिन्यात तो मुंबईला आला होता.

त्याचा भाऊ मलबार हिल परिसरात आचारी म्हणून कामाला आहे. शिवशंकर गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत ओलाचालक म्हणून काम करीत होता. दरम्यानच्या काळात प्रेमसंबंधांना विरोध होत असल्यामुळे तो नैराश्यात होता. मद्रासवाडी परिसरात वर्तमानपत्र वितरकाला गुरुवारी सकाळी शिवशंकर गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. प्रेमसंबंधाला झालेल्या विरोधातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याच्याजवळ मृत्यूपूर्वी लिहिलेली कोणतीही चिट्ठी सापडली नाही. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती